

ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED

CIN: L74140MH2007PLC173660

Regd. Off: Plot No. A 356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W) - 400604 Thane 400604

Tel no.: 022-25833206; Email id: cs@onelifecapital.in; Web: www.onelifecapital.in

7th December, 2020

To,

BSE Limited

Department of Corporate Services

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort,

Mumbai- 400 001

Scrip Code: 533632

National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza

Bandra- Kurla Complex

Bandra, Mumbai- 400 051

Symbol: ONELIFECAP

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of 13th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

This is to inform you that the 13th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, the 29th December, 2020 at 12:30 P.M., through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisement, published in "Business Standard" and "Mumbai Lakshadeep" newspapers on 5th December, 2020, in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No.20/2020 dated 5th May 2020.

You are requested to kindly take note of the same.

Kindly take note of the same.

Thanking you.

Yours faithfully,

For Onelife Capital Advisors Limited

Sd/-

Aditi Mahamunkar

Company Secretary & Compliance Officer

Encl:a/a

CCI to study ownership patterns of PE investors

Body wants to gauge common underlying incentives of PE players

RUCHIKA CHITRAVANSHI
New Delhi, 4 December

Rising private equity investments in the country have caught the attention of the Competition Commission of India (CCI).

The CCI is planning to launch a study to understand the pattern of their ownership across multiple firms and how it is impacting competition, Ashok Gupta, chairman, CCI, said on Friday.

Addressing an annual Confederation of Indian Industry (CII) conference on competition law and practice, Gupta said: "Since many of these private equity investments are in multiple firms of the same industry, it is leading to product market overlaps. The issue of common ownership by minority shareholders across firms and its impact on competition needs to be understood."

He said that due to the Covid-19 pandemic, private equity investments have surpassed strategic investments this year. It has also overtaken foreign direct and other foreign investments in the country.

The CCI wants to gauge the 'common underlying incentive and motivations' of a private equity player behind such investments.

The regulator has been examining sub-10 per cent investments in target enterprises by PE investors where they even have a board seat in the target enterprises.

It would look at the rights these investors have to protect their legitimate financial interest and whether such rights translate into their ability to influence the decision of a firm, consequently impacting competition.

The commission would also study whether the investor or company holding the minority shareholding will clas-



PE-VC FLOW IN INDIA IN PAST YEARS

Jan-Nov	No of deals	\$ bn
2017	767	22.4
2018	891	32.6
2019	927	34.4
2020	699	34.6

Source: Venture Intelligence

INVESTMENTS UNDER SCANNER

■ Private equity investments in multiple firms in the same industry are leading to product market overlaps, says CCI

■ The Competition Commission wants to gauge the 'motivations' behind such investments by the players

■ It would look at the rights that these investors have, to protect their legitimate financial interest

■ It will see if such rights translate into ability to influence decision of a firm, impacting competition

sify as a passive investor.

"The study will help us in identifying the kind of shareholding rights available to common shareholders, the type of influence these rights provide, and the available safeguards in companies' policies for mitigating competition concerns if any," Gupta said.

The competition regulator is also studying the pharmaceuticals sector — focusing on four key aspects of the distribution chains in the market, including discounts and margin policies at wholesale and retail levels, the role of trade associations, regulatory rationalisation of trade margins, and the impact of e-commerce on price and competition.

"Quality access and affordability of medicines are key determinants of the overall quality of public health... There is an inherent asymmetry between consumers and suppliers of health services," Gupta said.

The CCI chief also highlighted the "inherent issues in public procurement and tender design vis-a-vis competition proliferation".

He said that the CCI has learnt from its experience that it is not enough to correct markets on the supply side, but an effective approach is required to work on the procurers' side as well in order to broaden the reach and disseminate the idea of competition law to states.

The commission, in light of the pandemic, has taken steps like cease and desist orders instead of monetary penalties. Gupta said that the CCI had taken note of the cooperation extended by parties during investigations.

"Going forward, the commission may assimilate such factors in the decision-making process which will encourage the parties to cease anti-competitive behaviour and bring about the much-needed market correction faster."

Edtech's odd man out bets on long-term growth

Bengaluru-based Educational Initiatives looks to achieve steady growth

ANJULI BHARGAVA
New Delhi, 4 December

Srini Raghavan, co-founder and chief executive of edtech firm Educational Initiatives (EI), says his company's revenue in financial year 2020-21 is expected to come in at ₹84 crore, significantly lower than its target of ₹120 crore, because of the impact of Covid-19.

Raghavan's firm might be the only one in the edtech space to admit to a lowering of revenue due to Covid-19. No matter which edtech player in India one talks to, it is claiming a stratospheric or at least huge uptick in revenues after the closure of schools and colleges in March. Many players claim Covid-19 has been a game-changer for their businesses.

This is not the only distinction between Bengaluru-headquartered EI and other players in the sector. Although EI was one of the early players back in 2001, it remains smaller in revenue terms and is far lesser known than newbies like Byju's, Vedantu, and Unacademy.

The company is best known for two products: Mindspark and Asset. The first is a personal adaptive learning software that helps students navigate through math and science learning at their own pace. Asset is an assessment test, conducted at various stages and across subjects to establish where a student stands.

Unlike its rivals, the firm's approach has been to keep its head down and stick to the knitting. It has resisted the temptation to jump into many new segments as others have done, especially during the pandemic.

Towards the end of June, the giant in the space, Byju's, announced that it was going to offer online live tutoring. It also launched many of its learning products in vernacular languages. Recently, upGrad bought Gate Academy and made a foray into the test preparation segment. Vedantu, Toppr and others have made similar forays post-lockdown.

Unlike many of the



Srini Raghavan, CEO of Educational Initiatives, says keeping up with the Joneses was never part of EI's mission and while they may not be the biggest player around, as long as they continue to grow, they are happy



One, its flagship Mindspark is one of the only products that has undergone a detailed, third-party assessment and found to be effective. The personalised adaptive learning system that it offers has proved its efficacy with math and science.

"This is a huge differentiator since very few products across segments in the Indian edtech space have been assessed by a third party," says Gupta.

A second factor working in EI's favour is its founders, both of whom are more substance than "style" and highly "mission aligned".

An IIT Madras product, who graduated in 1996, Rajagopalan went onto set up the Ekalavya School in Ahmedabad with two of his batch mates from IIM-Ahmedabad, who wanted to help children learn with understanding. Their journey with the running of the school made him realise that the problem was systemic and needed to be tackled on a countrywide basis. That's how he set up EI in 2001. Raghavan worked on setting up a school for underprivileged kids in Jammu & Kashmir for two years at the age of 20 before going onto making his career in the IT space and coming back with EI to his real love: Education.

In keeping with the personalities of its founders, EI does its thing quietly and remains out of the public eye, but has drawn up plans to slowly take its revenues up to ₹500 crore by 2025.

Raghavan says keeping up with the Joneses was never part of EI's mission and while they may not be the biggest player around, as long as they continue to grow, they are happy. Citing his experience in the IT sector, he says they are happy to be a Manhattan Associates (a US-based supply chain solutions company) and surrounded by Oracles and SAP.

As and when players do begin to approach the finishing line, if this tortoise does indeed win the race, it will reestablish the fable that has had children enthralled for centuries.

nimble players, who have their fingers in almost every pie, EI could appear almost stodgy and remains focussed on the more challenging K-12 space, instead of going "helter-skelter", as one industry representative described the behaviour of many firms in the field. Industry observers say many players appear to be in the game to "make a quick buck".

EI is not playing the venture capital game either, another card being played by almost all the others. "How valuations of different firms are arrived at and on what basis remains anybody's guess," says Singapore-based Sandeep Aneja, co-founder of Kaizen Equity.

EI raised \$25 million only two-and-a-half years ago from Mumbai's Gaja Capital. So, Covid has shrunk its revenues, smaller in a niche segment and not battling like all the others appear to be. So why should anybody listen to what Raghavan and his co-founder Sridhar Rajagopalan have to say?

For a variety of reasons, but the past is a good place to begin with. Just like there's a hype around the sector today, there was hype some years ago, but none of those players are around today.

Early entrants like Educomp and TutorVista fell by the wayside. In fact, if one dips into history, one finds that virtually the same narrative is being touted by many players today. So, the EI team argues that many

ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED
CIN No: L71400MH2007PLC173660
Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra

NOTICE

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th December, 2020 at 12.30 .PM through Video Conference (VC)/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circular dated 5th May 2020 read with circulars dated 8th April 2020 and 13th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12th May 2020, to transact the business as set out in the Notice convening the 13th AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 13th AGM and Annual Report for Financial Year 2019-2020 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/KFin Technologies Private Limited (KFinTech) (formerly Karvy Fintech Private Limited) the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA at einward.rs@kfinfintech.com.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 13th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 13th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 13th AGM and Annual Report for Financial Year 2019-2020 will also be made available on the Company's website at <https://www.onelifeinvestments.com> and website of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin at www.kfintech.com. This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEB

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS
For Onelife Capital Advisors Limited
Sd/-
Aditi Mahamunkar
Place : Thane
Date : 3rd December, 2020
Company Secretary & Compliance Officer

PSPCL Punjab State Power Corporation Limited
(O/o CE/TS.B-1, Shakti Vihar,Patiala)
Read Office : PSEB Head Office, The Mall Patiala-147001.
Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 ; Website : www.pspcl.in

OPEN e - tender Notice

Online Tenders are invited for the supply of the following material as per Tender Specification No 219/2020 of PSPCL:-

Item No.	Description	Qty (KGS)	Enquiry No/Year	Last date & time for downloading of tenders	Last date & time for submission bid	Date & time of opening of bids
1.	Manufacturing, Testing and supply (FOR destination at any place in Punjab) of 1000 Kg SF6 Gas in100 Nos cylinders each of 10 Kg capacity for use in existing 33/66KV SF6 Breakers of various makes installed at various sub stations in PSPCL	1000 KG	219/2020	22.12.2020 11.00	23.12.2020 11.30 A.M	24.12.2020 11.00A.M.

EMD Rs. 22,000/-
Minimum EMD Rs. 10,000/-

Detailed NIT and Specification may be downloaded from PSPCL e-tendering website <http://eproc.punjab.gov.in>.

The prospective bidders may contact customer care of above cited website in case of any difficulty.

It is informed that in case tender process is not completed due to any reason, No CORRIGENDUM will be published in newspapers. Details regarding corrigendum may be seen on PSPCL e-tendering website

<http://eproc.punjab.gov.in>. Dy. CE/Stb-Station Design
C 363/2020 PSPCL, Patiala.
1/13272.

SUDAL INDUSTRIES LIMITED
CIN: L21541MH1979PLC021541
Registered Office: A 5 MID C Ambad Industrial Estate
Mumbai Nashik Highway Nashik 422010 Phone No. : 022-61577114
Email: cs@sudal.co.in ; Website: www.sudal.co.in

Notice is hereby given that:

- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the requirements of the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as 'MCA Circular'), the 41st Annual General Meeting (AGM) of Sudal Industries Limited [the Company] will be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) on Wednesday, December 23, 2020 at 2:30 p.m. to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice convening the AGM. On account of COVID-19 Pandemic and consequent lockdown in several parts of the Nation, the said MCA Circular has allowed the Companies to conduct their AGM, through VC or OAVM in the manner provided in General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by MCA. Accordingly, in compliance with the requirements of the aforesaid MCA General Circulars, the Company is convening its 41st AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue.
- The said MCA Circular dated May 5, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CI/P/2020/79 dated May 12, 2020 has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual Report to shareholders. Accordingly, the Company will only be sending soft copy of the Notice convening the 41st AGM and Annual Report 2019-20 to the shareholders whose email ids are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant as on the cut-off date i.e. Saturday, November 28, 2020. Those shareholders whose email ids are not updated with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant can avail soft copy of the 41st AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2019-20 by raising a request to the Company at cs@sudal.co.in or mvashar@sudal.co.in. Alternatively, the Notice of AGM and Annual Report 2019-20 will also be made available on the Company's website i.e. www.sudal.co.in website of the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and website of CDSL i.e. www.evotingindia.com.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, December 16, 2020 to Wednesday, December 23, 2020 (both days inclusive), for the purpose of AGM.
- In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by CDSL to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice.

The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder are given below:

- the business as set out in the Notice of AGM may be transacted by electronic means;
- date and time of commencement of remote e-voting through electronic means: Sunday 20 December, 2020 at 10 am.
- date and time of end of remote e-voting through electronic means: Tuesday, December 22, 2020 at 5:00 p.m.;
- the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the AGM is Wednesday, December 16, 2020;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, December 16, 2020, may obtain the login ID and password by sending a request at cs@sudal.co.in or mvashar@sudal.co.in. However, if any person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- Members may note that: (i) the remote e-voting module shall be disabled by CDSL at 5:00 p.m. on 22nd December, 2020 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (ii) Since the 41st AGM will be convened through VC/ OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-voting which will be made available at the time of the AGM; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not cast their vote again; (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of AGM; and
- For the process and manner of remote e-voting, members may go through the instructions in the Notice convening the AGM and if you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Davi (022-23058542).

- Members who are holding shares in physical form whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting at the time of the meeting in manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice.
- Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future.

By and order of the board
For SUDAL INDUSTRIES LIMITED
Sd/-
Mukesh V. Ashar
Place: Mumbai
Date: 04th December 2020
Whole Time Director & CFO

SCANDENT IMAGING LIMITED
(CIN: L93000MH1994PLC080842)
Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra

NOTICE

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th December, 2020 at 01.30 p.m through Video Conference (VC)/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12th May, 2020, to transact the business as set out in the Notice convening the 26th AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 26th AGM and Annual Report for Financial Year 2019-2020 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Purva Sharegistry (India) Private Limited the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA at <http://www.purvashare.com>.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 26th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 26th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 26th AGM and Annual Report for Financial Year 2019-2020 will also be made available on the Company's website at www.scandent.in and website of the stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Company's RTA at <http://www.purvashare.com>.

This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For Scandent Imaging Limited
Sd/-
Sheetal Musale
Place : Thane
Date : 3rd Dec, 2020
Company Secretary & Compliance Officer

ZODIAC VENTURES LTD

Registered Office: 404, Dev Plaza, 68, S V Road, Andheri (W), Mumbai 400 058,
Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300
E-mail: info@zodiacventures.in
Web: www.zodiacventures.in
CIN: L45209MH1981PLC023923

NOTICE

INFORMATION REGARDING 39th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th December 2020 at 3.00 p.m. through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circular dated 5th May 2020 read with circulars dated 8th April 2020 and 13th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12th May 2020, to transact the business as set out in the Notice convening the 39th AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 39th AGM and Annual Report for FY 2019-20 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to furnish the same to the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Private Limited [formerly Sharex Dynamic (India) Private Limited] at www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html to get their email IDs and mobile numbers registered temporarily. The Notice of 39th AGM and Annual Report for FY 2019-20 will also be made available on the Company's website at www.zodiacventures.in/Home/annual, website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Link Intime India Pvt. Ltd. at www.linkintime.co.in.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 39th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting will be provided in the Notice of 39th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Zodiac Ventures Limited
Sd/-
Rustom Deboo
Company Secretary

Date: 4th December 2020
Place: Mumbai

MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED
4 Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate Mumbai 400001
Email: mvcladv@yahoo.co.in Tel: 022-22621211
CIN: L63020MH1951PLC13745

NOTICE OF THE 69th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 69th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Tuesday, 29th December, 2020 at 10:00 a.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") Facility, to transact the business as set out in the Notice convening the said Annual General Meeting (AGM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). Electronic copies of the Notice of the 69th AGM, procedure and instruction for e-voting and the Annual Report 2019-2020 have been sent on 5th December, 2020, to all those Members whose email IDs are registered with the Company.

The Notice of the 69th AGM and the Annual Report 2019-2020 are also available on the Website of the Company at www.mmcmlimited.net and on the website of the Registrar and Share Transfer Agent ("RTA") at www.satellitecorp.com.

The Company is providing the facility to its Member to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the 69th AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All Member are informed that:

- Member may attend the 69th AGM through VC/OAVM, by using their remote e-voting credentials.
- The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Member holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the 69th AGM.
- The Remote E-Voting period commences at 10.00 a.m. on Thursday, 24th December, 2020 at 10.00 a.m. and ends on Monday, 28th December, 2020 at 5.00 p.m. (both inclusive). Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time and the Remote E-Voting module shall be disabled thereafter.
- A member's voting rights shall be in proportion to his/her share of the Paid Up Equity Share Capital of the Company as on Friday, 18th December 2020 ("cut-off date").
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut of date i.e. 18th December 2020 may follow the same instructions mentioned in the AGM Notice for Remote E-Voting.
- The Ministry of Corporate Affairs, Registrar of Companies, Mumbai, vide its order dated 8th September, 2020, granted the extension of time to hold the AGM for the financial year ended 31st March, 2020 by three months from the due date by which it is ought to be held.
- A Member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again. Member who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

The procedure for E-Voting is mentioned in the Notice of the 69th AGM as well as in the email sent to the Members by CDSL and also available on CDSL's website www.evotingindia.com. In case of any queries / grievances relating to E-Voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote E-voting User Manual for Shareholders made available in the "Downloads" section of www.evotingindia.com or call Toll Free No. : 1800-200-5533, CDSL Address: 17th Floor, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001, Email id: helpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board of Directors
For MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED
Sd/-
SAMPAT BORATE
INDEPENDENT DIRECTOR
DIN: 06929702

PLACE: MUMBAI
DATED: 4th DECEMBER 2020

समाजकल्याण विभागाद्वारे

चंद्रपूर, दि. ४ (हिंदुस्थान परिषदेच्या समाज कल्याण समाचार) : जिल्हा विभागाद्वारे सन २०२०-२१ या

मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती प्रस्ताव स्विकारणे सुरु

सत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले असल्याची माहिती सूर्यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील सर्व अनुदानित विनाअनुदानित मत्स्याप्रदाय शाळांनी सदर प्रस्ताव विहित प्रपत्रात दिनांक २० डिसेंबर २०२० पूर्वी सादर करावे. शाळेतील कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची

दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा समाज कल्याण केले आहे.

अधिकारी सुनिल जाधव यांनी

ODYSSEY CORPORATION LIMITED
(CIN No: L67190MH1995PLC0085403)
Registered Office: Shop No. 3, Hemu Castle, Dadabhai Road, Near Gokhli School, Vile Parle (West), Mumbai – 400056. Maharashtra, India.
Website: www.odysseycorp.in Email: odyssey9999@gmail.com
Phone: 022-26241111/04.

NOTICE OF 25th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Odyssey Corporation Limited (the Company) will be held on Saturday, 26th December, 2020 at 09:30 A.M. at Shop No. 3, Hemu Castle, Dadabhai Road, Near Gokhli School, Vile Parle (West), Mumbai – 400056. Maharashtra, India to transact the business as set out in the Notice of the AGM.

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2020 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2020 is also available on the website of the Company, at www.odyssey9999.in

The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the business as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 19th December, 2020, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on Wednesday, December 23, 2020 and will end at 5.00 p.m. on Friday, December 25, 2020. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Friday, December 25, 2020. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 27th November, 2020, may obtain the USER ID and Password by sending a request at www.evoting@india.com or odyssey9999@gmail.com. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website www.odyssey9999.in and also on the CDSL's website www.evotingindia.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 19th December, 2020 to Saturday, 26th December, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

By order of the Board
For Odyssey Corporation Limited
Sd/-
Hiten Ramniklal Mehta
Whole-Time Director & Chairperson
DIN- 01875252

SM Energy Teknik & Electronics Limited
Regd. Off: SJM House, 11, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai 400027 (CIN: L51900MH1982PLC0226292)
Email: ggot2invest@rediffmail.com

Notice of 37th Annual General Meeting

Notice is hereby given that in compliance with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) on 12th May, 2020 ("Circulars") and in compliance with all other applicable laws and pursuant to section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder, the 37th Annual General Meeting ("AGM") of the members of SM ENERGY TEKNIK & ELECTRONICS LIMITED will be held on Sunday, 27th day of December, 2020 at 11.00 am, through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set forth in the Notice of the Meeting.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Monday, the 21st December, 2020 to Sunday, the 27th December, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

In accordance with the aforesaid Circulars and owing to the difficulties involved in dispatching the physical copies, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent only by electronic mode and whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants. Members holding shares in dematerialized mode and whose e-mail addresses are not registered are requested to register their e-mail addresses with their relevant Depository Participants. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2019-20 will also be available on website of the Stock Exchange i.e. BSE Ltd. at www.bseindia.com and on the website of Link Intime India Private Limited ("LIPIL") (Agency for providing the Remote e-voting facility) at <https://instavote.lintimeindia.com>. Members can attend and participate in the AGM through VCS/OAVM facility only. The instructions for joining the AGM is provided in the Notice of the AGM.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date, Sunday, 20.12.2020 may cast their vote electronically on the business as set in the notice of AGM through electronic voting system of Link Intime from a place other than during the AGM (Remote e-voting). Members are hereby informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through Remote e-voting or e-voting during the AGM.
- The remote e-voting shall commence on Thursday, 24.12.2020 (9.00 a.m. IST).
- The remote e-voting shall end on Friday, 26.12.2020 (5.00 p.m. IST).
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting during the AGM shall be 20.12.2020.
- Remote e-voting module will be disabled after 5.00 p.m. IST on 26.12.2020.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of AGM and holds shares as on cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@linkintime.co.in. However, if a person is already registered with LIPIL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote.
- In case of queries relating to remote e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the <https://instavote.lintimeindia.com> in "section on LIPIL's website or call on 022 4918 6000 or E-mail id: evoting@linkintime.co.in
- The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact the helpline number: 022 4918 6000.

Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice to the members.

Members may please note that in terms of aforementioned Circulars, the Company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the Members.

For SM Energy TEKNIK & ELEC. LTD
Sd/-
D. M. GONSALVES
Director
DIN: 00519566

स्वयं-सहाय्यी अभिव्यक्तीकरिता निमंत्रण (ईओआय)

अभिजीत एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा.लि.
परिसमापनात (कॉर्पोरेट ऋणको) यांच्या कायदेशीर एन्ट्री (कॉर्पोरेट शेअर) च्या विक्रीकरिता आरक्षित मुल्य रु.९.५ लाख

तपशिलाकरिता कृपया <http://vinodkothari.com/bankruptcy-code/amnepl> ला भेट घ्या किंवा amneplliquidation@gmail.com वर ई-मेल करा.

विनोद कुमार कोठारी, परिसमापक
अभिजीत एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा.लि. -परिसमापनात
फोन: १००६-१००९, कृष्णा इमारत, २२४ एजेसी बॉस रोड, कोल्हापूर-५०००१५.
ई-मेल: resolution@vinodkothari.com
नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपीए-एन०००१९/२०१६-१७/१००३३ दिनांक: ४ डिसेंबर, २०२०

NOTICE TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai-400001.
Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned securities of the Company has been lost/ mislaid and the holder(s) of the said securities have applied to the company to issue duplicate Certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of the Holders	Kind of Security	No. Of Shares	Distinctive Nos.
JASHUMATI PRAVIN DALAL & PRAVIN BABUBHAI DALAL	Equity Shares of Rs. 10/- each	25	89457489 - 89457513
JASHUMATI PRAVIN DALAL & PRAVIN BABUBHAI DALAL	Equity Shares of Rs. 10/- each	25	109057489 - 109057513
PRAVIN BABUBHAI DALAL & JASHUMATI PRAVIN DALAL	Equity Shares of Rs. 10/- each	25	90202089 - 90202113
PRAVIN BABUBHAI DALAL & JASHUMATI PRAVIN DALAL	Equity Shares of Rs. 10/- each	25	109802089 - 109802113

Name of Applicant(s)
PRAVIN BABUBHAI DALAL
Place: Mumbai, Date: 05/12/2020

KAVI COMMERCIAL COMPANY LIMITED
(CIN: U99999MH1985PLC028617)
Registered off: Viraj Impex House 47, P. D Mallo Road, Mumbai-400009
Ph.: 022-61295000/23481446. E-mail id: virajimpex@virajimpex.com
Website: <http://kavicommercial.com>

NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, December 26, 2020 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company situated at Viraj Impex House 47, P. D Mallo Road, Mumbai - 400009, to transact the business mentioned in the notice convening of the said AGM. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31, 2020 and the Reports of Auditors and Directors thereon on December 03, 2020 through permitted modes. (b) the Notice of the AGM and the Annual Report are being displayed on the Company's website <http://kavicommercial.com>

The Scrutinizer's report along with the results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website <http://kavicommercial.com> within 48 hours from the conclusion of the AGM.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, December 19, 2020 to Saturday December 26, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

By Order of the Board of Directors of Kavi Commercial Company Limited
Sd/-
Prakash R Didwania
Managing Director
DIN: 00225978

विलां प्रिंसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

२३, विलां मेन्शन क्र. २, १ला मजला, डीडी साठे मार्ग, प्रांता समाज, मुंबई-४००००४. दूर: १९-०२२-२३८२५०६०.
वेबसाईट: www.birlaprecision.com ई-मेल: info@birlaprecision.com

विलां प्रिंसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. कंपनीच्या ३३व्या एजीएम सूचनेत नमुद केल्यानुसार व्यवसाय करणाऱ्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिड्युअल साधने (ओएचवीएम) द्वारे आयोजित केली जाईल.

काळोडी-१९ महामारीसंबंधी सुरु असलेल्या निबंधांकडे आणि सहकार मंत्रालयाचे (एमसीए) दिनांक ०५.०५.२०२० रोजीच्या सहाय्यिकात सर्वसाधारण परिपत्रक दि.०८.०४.२०२०, १३.०४.२०२० आणि २१.०४.२०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संघीयित जाताना) आणि भारतीय सिस्कुटिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने इतर परिपत्रके जारी केलेल्या परिपत्रकाचे अडोप्टाने करून एजीएम व्हीसी/ओएचवीएममार्फत भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय आयोजित केले जाईल. उपरोक्त परिपत्रकाचे अनुपालन करीत, ३३व्या एजीएम व वित्तीय वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल पाठविणारी नोंदीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनी/डिपॉझिटरी सहभाग्यांकडे ई-मेल नोंद असलेल्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली गेली आहे.

मिमेंट ई-मॅनदल सिस्कुटिटीज लिमिटेड (एनएसडीएल) च्या सभा रिपोर्ट ई-व्हॉटिंग प्लॅटफॉर्ममधून आपल्या सदस्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि एजीएम दरम्यान निमंत्रित/निमंत्रित ३३व्या एजीएममध्ये भाग घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद केल्यानुसार भागधारकांनी दुरुस्थणे किंवा एजीएम दरम्यान व्यवसायावर मत देण्याची संधी असेल. डिमेंट स्वस्थान, वास्तविक स्वस्थान भागधारकांसाठी आणि एजीएम दरम्यान किंवा रिपोर्ट ई-व्हॉटिंगने मत देण्याची पद्धत एजीएम वॉलंटियरिच्या नोंदिसात प्रदान केली गेली आहे. व्हीसी/ओएचवीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचनादेखील एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

रिपोर्ट ई-मॅनदल कालावधी त्रिनिवार, २६ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता सुरु होईल आणि सोमवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी सां. ०५:०० वाजता सुरु होईल. रिपोर्ट ई-व्हॉटिंग २८ डिसेंबर, २०२० रोजी सां. ५.०० वा. पर्यंत सुरू राहणार नाही. ३३व्या एजीएममध्ये ई-व्हॉटिंग उपलब्ध करून देण्यात येईल आणि या सदस्यांनी रिपोर्ट ई-मॅनदलमधील मत दिले नाही त्यांना ३३व्या एजीएममध्ये मतदान करा येईल. या सदस्यांनी रिपोर्ट ई-मॅनदलमधील मतदान करताना आपण कोणत्या एजीएममध्ये भाग घेऊ इच्छिता हे स्पष्टपणे सूचित करावे. रिपोर्ट ई-मॅनदलमधील मतदान करणेचा हक्क विक्रयाने नाही.

रिपोर्ट ई-व्हॉटिंगद्वारे मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी ३३व्या एजीएमचे मतदानाची कट ऑफ तारीख मॉड्यूलर, २२ डिसेंबर, २०२० आहे. या सदस्यांचे नाव अहवालमध्ये किंवा कायद्याच्या मार्फत/कॉर्पोरेट रिजिस्ट्रारमधील नोंदीतले असेल अशा सदस्यांची नोंद कटऑफ तारखेनुसार डिपॉझिटरीद्वारे म्हणजेच मॉड्यूलर, २२ डिसेंबर, २०२० रोजी एजीएममध्ये रिपोर्ट ई-मॅनदलमधील सुविधा मिळण्याचा हक्क असेल. नोंदिस प्लॅटफॉर्मवर कोणी कंपनीच्या सदस्य बनतो पण कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ डिसेंबर, २०२० रोजी शेअर्स प्राप्त करतो अशा एखाद्या व्यक्तीची evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड मिळवू शकते.

या भागधारकांना वास्तविक स्वस्थान भाग आहे आणि त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांना फॉलिओ क्रमांक प्रदान करून कंपनी केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विनंती आणि हस्तांतरण प्लॅटफॉर्मद्वारे एक योग्य स्वामितीकरण विनंती पत्र पाठवून त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत करणेची विनंती केली आहे. सध्याच्या मॉड्यूलर, २२ डिसेंबर, २०२० रोजी एजीएममध्ये रिपोर्ट ई-मॅनदलमधील सुविधा मिळण्याचा हक्क असेल. नोंदिस प्लॅटफॉर्मवर कोणी कंपनीच्या सदस्य बनतो पण कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ डिसेंबर, २०२० रोजी शेअर्स प्राप्त करतो अशा एखाद्या व्यक्तीची evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड मिळवू शकते.

या भागधारकांना वास्तविक स्वस्थान भाग आहे आणि त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांना फॉलिओ क्रमांक प्रदान करून कंपनी केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विनंती आणि हस्तांतरण प्लॅटफॉर्मद्वारे एक योग्य स्वामितीकरण विनंती पत्र पाठवून त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत करणेची विनंती केली आहे. सध्याच्या मॉड्यूलर, २२ डिसेंबर, २०२० रोजी एजीएममध्ये रिपोर्ट ई-मॅनदलमधील सुविधा मिळण्याचा हक्क असेल. नोंदिस प्लॅटफॉर्मवर कोणी कंपनीच्या सदस्य बनतो पण कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ डिसेंबर, २०२० रोजी शेअर्स प्राप्त करतो अशा एखाद्या व्यक्तीची evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड मिळवू शकते.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाची संघीयित काही प्रशांचे बाबतून, कृपया भागधारकांनी फ्रिक्वेंसी आरबूके क्लॉक (एफएनएल) www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेवेनुसार उपलब्ध भागधारकांसाठी ई-व्हॉटिंग युजर मॅन्युअलमध्ये (एफएनएल) डाउनलोड करावे. विद्युत स्वस्थान मतदानाबाबत काही प्रश्न असल्याच्या कृपया संपर्क करी. आमि विनाशन, व्यवस्थापक, परतसंश्लेषण, ट्रेड व्हाय. २ दिव्य, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बाघट मार्ग, ऑनर पार्क, मुंबई-४०००१३, ई-मेल: amiv@nsdl.co.in

मंडळाच्या आदेशान्वये विलां प्रिंसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरिता सही/- वेदांत विलां अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३३९०१९९

रोजच वाचा
दैनिक **मुंबई लक्षदीप**
मुंबई लक्षदीप

महानगर वंडाधिकारी यांचे ६६ वे न्यायालय अधेशी मुंबई यांचे न्यायालयतात फौजदारी विवरणक अर्ज क्र. ३०७ /एन/२०२० माधुरी मिश्रा राहाणार- सी-१२ हॉस्टेल एल्वेन आई टी आई बॉम्बे पवर्ड मुंबई-४०००७६ अर्जदार विरुद्ध वैद्यकीय अधिकारी आरोप्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका, एस्. वार्ड, एन. बी. एस्. मार्ग, भांडुव्या(पश्चिम) मुंबईप्रतिवादी ज्याअर्थी अर्जदार यांचा मुलगा अर्जदक कुमार कटारिया हा फराल्या मेरटिटी आणि सवित्रिका होम पवर्ड मुंबई येथे दिनांक १४/०२/२०१७ रोजी यांचे जन्म झालेला आहे त्यापतीची अर्जदार यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम -१९६९ च्या कायद्याचे अंकन १३ (३) प्रमाणे जन्माचे नोंद प्रमाण अधिनियम, मुंबई महानगरपालिका, एस् वार्ड, भांडुव्या पश्चिम मुंबई येथे होणकारिता व तसा आदेश प्राप्त होण्याकरिता सर्व अर्ज न्यायालयात दाखल केलेला आहे. त्याअर्थी वरील जन्माची नोंद मुंबई महानगरपालिका, एस् वार्ड येथे होणकारिता व तसा आदेश प्राप्त होण्याकरिता सदर मुलासाठी सहाय्यिका प्रकरणी हलकत असल्यास त्यांनी महानगर वंडाधिकारी यांचे ६६ वे न्यायालय अधेशी मुंबई यांचे दिनांक २४/१२/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता २४/१२/२०२० रोजी हलकती व पुढील आदेश पावित केले जातील त्या नंतर येणाऱ्या अर्ज वी किंवा तक्रारीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही.

वकील गारात्री प्रधान

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, पुर्वीचे सदर खोली मालक श्री. सुकेत प्रतापराय सारंग, खोली क्र.०१ (खोली क्र.९-१), तळवजला, हॉटेल क्र.११९, चारकोप(१), तेकमची को-ऑप. सोसायटी, काठिवली (प.), मुंबई-४०००९७ येथील सोसायटीमधील खोलीचे मालक आहेत. खोलीचे क्षेत्रफळ २५ चौ.मी. विटलअप आहे, शाहर कळें क्र.२/१/१५५, गवळ कान्ठिवली, तालुका बोरोवली (यापुढे सरदर खोली) या जागेच्या मालकांचे २६.०३.१९९२ रोजी निघन झाले होते, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती भावना सुकेत सारंग या मरणाच्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार आहेत. आता सदर खोलीचे विद्यमान मालक दशा प्रकाश शाह व राहुल प्रकाश शाह बँक ऑफ महाराष्ट्र किंवा अन्य इतर वित्तीय संस्थांकडून सरदर खोलीच्या प्रतिलिपी सोसां कर्ज घेऊ इच्छित आहेत. या कोणा व्यक्तीने सरदर खोलीबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कायदेपरी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकरतांकडे आजच्या तारखेपासून १० दिवसांत कळवावे, अन्यथा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले जाईल.

सही/- अॅड. अजित एम्. राजगळे
विनाश कोहोसोळि, प्लॉट क्र.२०७/सी-५, गोरईर, बोरोवली (प.), मुंबई-४०००१४, मोबाईल:९९२९१९८१९९ दिनांक:०५.१२.२०२०

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, पुर्वीचे सदर खोली मालक श्री. गौतम राखी औसमल यांच्या मते भोमश्या को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१५२, रोड क्र.आरएसी२१, सेक्टर १, म्हाडा लोअउक, चारकोप, काठिवली (प.), मुंबई-४०००९७ येथील खोली क्र.११८, क्षेत्रफळ २५ चौ.मी. विटलअप क्षेत्र (यापुढे सरदर खोली) या जागेबाबत वादपत्र हलवले/हालूक झाले आहे आणि आता श्री. गौतम राखी औसमल हे सदर खोली खर्चोदारास विक्री करू इच्छित आहेत आणि सरदर खोलीबाबत बँक ऑफ महाराष्ट्र किंवा अन्य इतर वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेऊ इच्छित आहेत. जर कोणा व्यक्तीने सरदर खोलीबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कायदेपरी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकरतांकडे आजच्या तारखेपासून १० दिवसांत कळवावे, अन्यथा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले जाईल.

सही/- अॅड. अजित एम्. राजगळे
विनाश कोहोसोळि, प्लॉट क्र.२०७/सी-५, गोरईर, बोरोवली (प.), मुंबई-४०००१४, मोबाईल:९९२९१९८१९९ दिनांक:०५.१२.२०२०

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client Mr. VINAY NADKARNI, Owner of Flat No. C-42, 3rd Floor, in the Building No. 3, Deepanjali, Barira Nagar, Malvani No. 1, Malad West, Mumbai – 400 095., admesingue 450 Sq. Ft. (hereinafter referred to as "The Said Flat"), that my client has misplaced the Original Agreement executed on 22nd January, 1984, between M/s. Bar-Hira Builders and Mr. M. L. Chakrabarty, registered with Sub-Registrar of Assurances, Mumbai having Serial No. 1447/1984, dated 17/04/1984, relating to the above said Flat.

And whereas if any person is having any right, title, interest and/or benefit etc., in the above said Flat, it is hereby invited to claim their objection on the below mentioned address within the period of 15 days from the date of the publication of this public notice. As such if nothing is received within the stipulated period of 15 days from the date of publication of this public notice, such right, title, interest, benefit, claim, objections and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist.

If no claim or objection is received, within the above stipulated period my client Mr. VINAY NADKARNI shall be free to Sale / Mortgage / Gift the above said property.

Advocate Jyoti Sharma
Row House No.7, Shree Durga CHS Ltd., Plot No. 27, Sector 7, Airoli, Navi Mumbai - 400708.
Place: Mumbai Date: 05.12.2020

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Share certificate no 23, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 11 to 115 of The Pantnagar Jasmine Co-op Housing Society Ltd. situated at Bldg No 46 Room No 1373 Jasmin Co-Op Hsg Soc-Pantnagar Ghatkopar East Mumbai 75 in the name of Shri. Vilesh Prataprai Mehta has been reported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate. For and on behalf of The Pantnagar Jasmine Co-op Housing Society Sd/- Secretary
Place : Mumbai Date : 05/12/2020

PUBLIC NOTICE
SHRI SHANTILAL AMRUTAL MEHTA Member/ Owner of Flat No. E-2/19, Beena Bhavna CHS Ltd., Gitanjali Nagar. Off. S. V. Road, Saibaba Nagar, Borivli (W), Mumbai-400092, holding Share Certificate No. 36, Distinctive Nos. 176/180 & was Expired on Dated 09/10/2000 without making Nomination for the same. Their Legal Heirs has applied to the society about transfer of the said Shares/ Flat on own name. If anyone is having any claim/ objection should contact/ write to the Society Secretary within 15 (fifteen) days. Thereafter no claim will be considered & the society will proceed for the transfer.

Sd/- Secretary
Place :Mumbai Date: 5/12/2020

जाहीर सूचना
सर्वसाधारण जतनेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्री. कोणाल जयेश पटेल, (२) श्री. जयेश उमदेनलाल पटेल व (३) श्री. भाविक जयेश पटेल हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता श्री. अमित मच्छिंद्रनाथ करंगटकर, हस्तांकर्ता यांच्याकडून खर्ची करू इच्छित आहेत. मे. एफहेस्ट-एन्ट्रप्रायझेस, विल्डर आणि श्री. अमित मच्छिंद्रनाथ करंगटकर व श्री. मच्छिंद्रनाथ श्रीधर करंगटकर, खरीदारी यांच्या दरम्यान झालेला नोंदणी क्र.सीबीडीआर-२/५०६३/२००५ धारक दिनांक २८.०